

ISSN 2349-638x
Impact Factor 5.707

**AAYUSHI INTERNATIONAL INTERDISCIPLINARY
RESEARCH JOURNAL**

PEER REVIEW & INDEXED JOURNAL

Email id : aiirjpramod@gmail.com

www.aiirjournal.com

SPECIAL ISSUE No. 51

Executive Editor

Dr. Jaisingrao Deshmukh

Principal

Ramkrishna Paramhansa Mahavidyalaya,
Osmanabad, (M. S.)

Co-Editor

Mr. D. M. Shinde

Asso. Prof. & Head, Dept. of Sociology

Mr. M. U. Ugile

Asst. Prof. Dept. of Sociology

Chief Editor

Prof. Pramod Tandale

बालकामगार एक सामाजिक गमण्या

प्रा. टी. आर. बोराडे

विभागप्रमुख, समाजशास्त्र विभाग,
शंकरराव पाटील महाविद्यालय, भूम

बालकामगार ही जागतीक समस्या असून भारत देश त्याला यांना नाही. विकासास ती घातक व धोकादायक आहे. ही समस्या कमी-अधिक प्रमाणात विकसीत व अविकसित देशात असल्याचा नाबंगप्रमोक चीड जिल्ह्यात उस्तोड कामगार म्हणून काम करतात. औद्योगिक संवाधेत्रात बालकामगार असल्याचे दिशन येता. वानामगाराचा डॉलास साधारणता २००० वर्ष पेक्षा अधिक काम करतात. औद्योगिक संवाधेत्रात बालकामगार असल्याचे दिशन येता. वानामगाराचा डॉलास साधारणता २००० वर्ष पेक्षा अधिक काम करतात. औद्योगिक क्रांतीर्तर आहे. कुटुंबाचं कमी उत्पन व दारीद्रय, आज्ञान निरक्षरता या कागणामुळे वानामगाराची समस्या सुरु झाली. औद्योगिक क्रांतीर्तर उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी व नफ्याचे प्रमाण वाढविण्यासाठी वालकामगाराची गमण्या वाढलेली दिसते. बालकामगार हा आवश्यक सामाजिक गुन्हा आहे असे बालकामगार म्हणजे ५ ते १५ वर्ष वयोगटातील अग्रात अरो बालकामगार त्यांच्या आरोग्यास धोकादायक किंवा विकासाच्या संधी नाकारणाच्या लाखदायक व्यवसायात काम करतात. उत्पादकांनी सोपा पर्याय म्हणून असंघीत बालकामगारांच्या किंवा विकासाच्या संधी नाकारणाच्या लाखदायक व्यवसायात काम करतात. उत्पादकांनी सोपा पर्याय म्हणून असंघीत बालकामगारांच्या वापर करणे सुरु केले व या समस्येने उग्र स्वरूप धारण केले. भारतीय राज्यप्रमुखांच्या १४ व्या कलमानुसार १४ वर्षांखालील कोणत्याही व्यक्तीला किंवा संयुक्त राष्ट्रसंघाच्या १९९९ च्या ठरावानुसार ठराव क्रमांक १८२ यात १८ वर्षांखालील कोणत्याही व्यक्तीला बालक व्यक्तीला किंवा संयुक्त राष्ट्रसंघाच्या १९९९ च्या ठरावानुसार ठराव क्रमांक १८२ यात १८ वर्षांखालील कोणत्याही व्यक्तीला नाहीत त्यास समजन्यात आले आहे. बालकामगार प्रतीकंध व नियंत्रण कायदा १९८६ नुसार ज्या व्यक्तीने वयाची १४ वर्ष पूर्ण केलेली नाहीत त्यास बालकामगार असे संबोधले आहे. बालकामगार हा सामाजिक गुन्हा मानला जातो. ही समस्या नवीन नसुन खुप प्राचीन काळापासून सुरु आहे. बालकामगार म्हणजे शारीरिक व बांधकांड प्रगल्भता व विशेष वयाचा निकष पूर्ण करण्याअगोदर काम करणारी मुले होय.

राष्ट्रीय श्रमीक परिषद २००५ नुसार-

जो मुले घराबाहेर कमीत कमी मोबदल्यात आणि कामाच्या ठिकाणाची परिस्थिती त्यांच्या कल्याणाच्या दृष्टीने सुयोग नसते अशांना बालकामगार ही संज्ञा दिलेली आहे.

बालकामगार प्रथेला विरोध करणे आणि त्यांना त्यांचे बालपण व समज, बौद्धीक विकास घडवणे गरजेचे आहे. आय.एल.ओ. द्वारे प्रगत देशात १८ वर्षांखालील बालकांना तर अप्रगत देशात १४ वर्षांखालील बालकांना धोकादायक रवरुपाच्या कामावर ठेवू नये असे बंधन घालण्यात आले आहे. तसेच त्यांच्या नैतिकतेवर आघात होवू नये असे बंधन आहे. मात्र रवरुपाच्या कामावर ठेवू नये असे बंधन घालण्यात आले आहे. तसेच त्यांच्या नैतिकतेवर आघात होवू नये असे बंधन आहे. काम करत असतील तर अशांना बालकामगार समजले जाणार कोशल्य आत्मसात करण्यासाठी अंशकालीन (शिक्षण सोडून न देता) काम करत असतील तर अशांना बालकामगार समजले जाणार नाही. एन.आय.सी.इ.एफ. ने बालकामगाराची व्याख्या खालीलप्रमाणे केली आहे. “कमी वयातच पूर्णवेळ काम करण्यास सुरुवात करणे.”

कुटुंबाबाहेर दीर्घकाळ काम करणे, शारीरिक शोषण व अश्लील कामा बरोबरच, धोकादायक कामामुळे सामाजिक, शारीरिक माणसीक ओढावातण घेणे. जीवन धोकादायक व रोगट स्थितीत असणे, अपुरा मोबदला, मोठी कुटुंबीक जबाबदारी घेणे भाऊ बहीणीचा सांभाळ करण्याचे काम.

योंडक्यात कायद्याने ठरवून दिलेलया वयापेक्षा कमी वयात मुलाकडून कुटुंबाच्या उत्पन्नात भर पाडण्यासाठी काम करून घेतले जाते. ज्याचा मुताच्या शारीरिक, मानसिक, बौद्धीक, शैक्षणिक, भावनिक व सामाजिक विकासावर विपरीत परिणाम होतो.

बालकामगार प्रथेची कारणे-

१. दारीद्रय- कुटुंबाच्या उत्पन्नातुन कुटुंबाचा उदरनिवाह होत नाही. प्राथमिक गरजांची पूर्ती होत नाही.
२. कर्जंवाजारीपणा- उत्पादनाची मवादीत साधने व अमर्यादीत गरजा यांचा योग्य मेळ बसत नसल्याने वेठबिगारी, बालकामगार निर्माण होतात.
३. अतिरीक्त लोकसंख्या- बालकामगाराची संस्था ही आशियाची आणि आफिकन देशात जास्त आहे. वाढती लोकसंख्या हे त्यांने मूळ आहे.
४. मालक वर्गांचा द्रष्टीकोण-प्रौढ कामगाराऐवजी बालकामगाराकडून काम करून घेणे या प्रथेला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मालक वर्ग प्रोत्साहन देतो.
५. शिक्षणाबाबत नकारात्मक द्रष्टीकोण- शिक्षणानंतर ताबडतोव नोकरी व्यवसाय मिळेल याची खात्री नाही. त्यामुळे बालकामगार तयार होतात.
६. प्रौढ वेकारी- प्रौढ वेकारी कमी मोबदल्यात मुलांकडून जारतवेळ व जास्त उत्पादन घेवू शकते असे दुष्टचक्र निर्माण होते.
७. दासळलेली शिक्षणव्यवस्था- मुलांना शाळेतुन काढणे चुकीने आहे असे सांगण्यासाठी कोणालाही वेळ नाही. मुलांना शिक्षणाची आवड निर्माण केली जात नाही.
८. शैक्षणिक सुविधांचा अभाव- पालकांना शिक्षणात रुग्णी निर्माण होत नसल्याने मुलांना कामावर पाठविले जाते, मोफत आणि सक्तीच्या दजेदार व गुणवत्तापूर्ण व कल्तीशील शिक्षणाचा अभाव व्यावसाईक शिक्षणाचा अभाव, शाळा दुर अंतरावर असणी इत्यादी कारणामुळे मुलांना शिक्षणापासून वैचित घेणने जाते.
९. निरक्षरता आणि दुर्लक्ष- निरक्षर पालकांना मुलांच्या गमांच्यां विकासाचे महत्व लक्षात येत नाही. तसेच पालकाच्या मुलांच्या वाईट सवयीकडे दुर्गुणाकडे अंजिबात लक्ष नसते. गमांच्या शिक्षणाचे महत्व समजून येत नाही.

१०. खेड्यातील परीस्थिती- आज यांची स्वतःपूर्ण वाली निजी वातावरणात राहणारे गोंड नवापासून कुटूब आणि स्वास्थ्याची मुळे सामाजिक पाठविण्याची पालकाची परीस्थिती असते, यांनी वातावरणात वापर करावाऱ्याचा नियमित वाहात.
११. काबाढ कप्ट करणाऱ्या गांधींच्या नियमी कालावै कालावै वातावरणात गांधींच्यापासून येते. गांधींच्या पालकाच्या घटावर समाजात विवाविले आहे त्यापूर्वी वालवापासूर पालकाची घटावर फिरवत.
१२. बालकाबाबाबत शिक्षक संघटनांनी नवापासून वापर करावा किंवा वापर करावाऱ्याचा नियमित वाहात फेकली जातात.
१३. मोफत व सक्तीचं प्रार्थनामक शिक्षण वातावरणातील वापर करावाऱ्याची अंगठ्याची होत नाही. त्यामुळे वालवापासूर नियमित होतात.

बालकामगार प्रथेचे परिणाम

बालकामगार प्रथेचे कुटूबाबर, समाजावर, बालकावर, उपचारावर विभिन्नतीने पांगाम पडतात.

१. बालकाबर हांगार परिणाम- बालकाच्या शारीरिक, मांत्रिक, नियांत्रिक, शैक्षणिक विकासाबर वाईट परिणाम होते. या प्रथेमुळे बालकाच्या आरोग्यावर आणि शिक्षणावर परिणाम होता. त्यांनी आरोग्य तपासणी नियांमतपणे करण्यासाठी खुर्चं करता येक शक्त नाही. प्रमुख किरकोळ आजारावर बरोबर डोळ, त्वचा आणि श्वसनाचा परिणाम होतात.
२. कुटूबाबरील परिणाम-बालकामगारामध्ये कुटूबाना आर्थिक हातगार लागत असलातारी दिघंकालीन लोटे उद्घवतात. त्याच्या मिळकतीपेक्षा अधिक खुर्चं उपचारावर करावा लागती त्यामुळे कुटूबाबर त्याचा प्रतिकूल परिणाम होतो. कौटुम्बिक कलह नियमित होत मुल व्यसनाच्या आहारी जाणे, गुंड प्रवृत्ती वाढणे त्यामुळे या सर्वांचा परिणाम कृटूबाला मार्नासिक व सामाजिक त्रास होतो.
३. समाजावरील परिणाम-या प्रथेचं समाजावर व राष्ट्रावर परिणाम होतात. लहान मुले ही कमी मोबदल्यात काम करत असल्यामुळे भालक वर्ग प्रौढापेक्षा मुलांना प्राधान्य देतात. परिणामी प्रौढांना रोजगार मिळत नाही. त्यामुळे दारिद्र्य, गरिबी, बालकामगार, बंकारी, दारिद्र्य यांचे चक्र सुरु राहते.
४. आरोग्यावरील परिणाम- कमी व्यात प्रौढ व्यक्तीची कापे बालकामगारांना करावी लागत असल्यामुळे गंभीर आजाराला बळी पडतात. उस लोडीनी सारख्या व्यवसायात अविश्रांत अधिक काम करावे लागत असल्याने वातावरणातील बदल उन, वारा, थंडी, पाऊस तो कायं करावी लागतात. त्यामुळे ताप, हिवताप, अपघात, पोट दुखणे या सारख्या आजाराचा सामना करावा लागतो.

भारतातील बालकामगार समस्या निर्मुलनासाठी कायदेशीर उपाय व योजना

भारतातील राज्यघटनेची निर्मिती करताना घटनाकारांनी बालकामगारांना घटना दुरुस्ती करून केंद्रसरकारने काही बदल केलेले आहेत. ही सर्व कलमे बालकामगाराशी निगडीत आहे.

अ. कलम १५ उपकलम ४ नुसार, सामाजिक, आर्थिक हव्या मागासवर्गांच्या उन्नतीकरिता विशेष तरतुद करण्यास राज्य सरकारला प्रतिबंध राहणार नाही.

ब. कलम २४ नुसार १४ वर्षांखालील मुलांना कोणत्याही कारखाण्यात किंवा खाणीत किंवा कोणत्याही धोकादायक कामासाठी ठेवता येणार नाही.

क. कलम ३९ इं नुसार कांवळ्या व्यातील मुल स्त्री पुरुष यांच्या आरोग्य व सामर्थ्याचे जतन करिन.

ड. कलम ३५ फ नुसार खुल्या आणि मुक्तवातावरणात सन्मानाने नैसर्गिक विकासासाठी संधी आणि सोई उपलब्ध करून दिल्या जाते व नैतिक संरक्षण केले जाईल.

इ. कलम ४५ नुसार १० वर्षांत १४ वर्षांपर्यंतच्या सर्व मुलामुलीना मोफत व सक्तीचे शिक्षण दिले जाईल.

ई. २६ जाने १९५० साली भारतीय राज्यघटना लागू झाली. १४ वर्षांखालील मुलामुलीना मोफत शिक्षण देण्याचा प्रामाणिक प्रयत्न झाला नाही परंतु आज तो मुलभूत अधिकार मानुन मानला आहे.

फ. कलम ५१ अ नुसा प्रत्येक मातापित्यांचे किंवा पालकाचे ६ ते १४ वर्षोगटातील त्यांच्या मुलांना शिक्षणाचा अधिकार मिळवून देणे मुलभूत करतव्य ठरविले आहे.

या घटनात्मक तरतुदी व्यतिरिक्त केंद्र व राज्यसरकारने विविध कायदे तयार करून बालकामगार निर्मुलनासाठी प्रयत्न केले आहेत. त्यामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात १८८१ साली भारतीय कारखाना अधिनियम- १९३३ बालकामगार तारण अधिनियम, तसेच १०३८ चा कारखाना अधिनियम इत्यादी कायदे संमत करण्यात आले.

स्वातंत्र्योत्तर कायदे-१९४८ चा कारखाना अधिनियम १९५१ चा वसाहत कायदा अधिनियम १९६० चा मोटार वाहतुक कायदा, १९८६ चा बालकामगार प्रतिबंधक आणि नियंत्रण कायदा आशा प्रवारां स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात जवळपास २५ कायदे संमत करण्यात आलेत. नियम ही करण्यात आले तरीही अलिकडे ग्राम या सामाजिक संस्थेने भारतातील १५ ते १८ वर्षोगटातील मुलांबाबत प्रसिद्ध केलेल्या एका अहवालातुन धक्कादायक माहिती समोर आली आहे या अहवालामध्ये देशातील या वयोगटातील मुलांच्या स्थितीवर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. या अहवालानुसार भारतातील १५ ते १८ वर्षोगटातील सुमारे २३ दशलक्ष मुलांनी शिक्षणही सोडून दिले आहे ही भयाण वास्तवता आपल्यासमोर आहे घटणा बालकामगार विषयक कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी.

